महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) नियम, २०१८ Form - 'F'

[See Rule 8]

APPLICATION FOR INTIMATION

Application ID	104564332203					
Registration Certificate / Intimation Receipt No. नोंदणी क्रमांक / पावती क्रमांक	2231000316442211			96		
Division / विभाग	Pune					
District / जिल्हाः	Pune					
Office Name	Office of the Deputy Commissioner of Labour,Pune, Address- Pune District Bunglow No.5, Mumbai - Pune Road, Shivaji Nagar, Pune- 411005					
Name of the establishment / आस्थापनेचे नाव	NEXT LIFE SCIENCE नेक्स्ड लाईफ साइअन्स	NEXT LIFE SCIENCE नेक्स्ड लाईफ साइअल्स				
Previous details of establishment / आस्थापनेची पूर्वीची सविस्तर माहिती	New Registration					
Postal address and situation of the Establishment / (आस्थापनेचा पत्ता)	GROUND, NAVI SAN	INDRAPRASTHA, A4 BUILDING, OPP PWD GROUND, NAVI SANGAVI, PUNE (MUNICIPAL CORPORATION.) , PUNE CITY, PUNE, 411027				
Mobile / भ्रमणध्वनी क्र.	9372137728					
Email-id / ई - मेल आय डी	ksd.mukesh@gmail.co	m		<i>y</i>		
Date of commencement of business / व्यवसाय सुरु केल्याचा दिनांक	01/04/2022	01/04/2022				
Nature of Business / व्यवसायाचे स्वरूप	MEDICINE DISTRIBUTOR					
Whether establishment falls under public or private sector / आस्थापना सार्वजनिक क्षेत्रात येते की खाजगी क्षेत्रात येते	Private	COC				
Total No. of Employee	Men	Women	Transgender	Total		
	3	0	0	3		
N	MUKESH UTTAM CHAUDHARI मुकेश उत्तम चौ					
Name of the Employer / मालकाचे नाव	MUKESH UTTAM CH	AUDHARI	मुकेश उतम च	ौंधरी		
Name of the Employer / मालकाच नाव Residential Address of the employer / मालकाच्या निवासस्थानाचा पता	S/O UTTAM NATHTH NAGAR,BAJAR SAMI	AUDHARI U CHAUDHARI,PANDE TI SHEJARI,BAMBHORI INDOL,JALGAON,425110	एस/ओ उतम समिती शेजारी	नथ्यू चौधरी, पांडे नागर, बजर , बंभोरी खुर्द, कासोदा,एरंडोल,		
Residential Address of the employer /	S/O UTTAM NATHTH NAGAR,BAJAR SAMI	U CHAUDHARI,PANDE TI SHEJARI,BAMBHORI	एस/ओ उतम समिती शेजारी	नथ्यू चौधरी, पांडे नागर, बजर , बंभोरी खुर्द, कासोदा,एरंडोल,		
Residential Address of the employer / मालकाच्या निवासस्थानाचा पत्ता	S/O UTTAM NATHTH NAGAR,BAJAR SAMI KHURD,KASODA,ERA	U CHAUDHARI,PANDE TI SHEJARI,BAMBHORI	एस/ओ उतम समिती शेजारी	नथ्यू चौधरी, पांडे नागर, बजर , बंभोरी खुर्द, कासोदा,एरंडोल,		
Residential Address of the employer / मालकाच्या निवासस्थानाचा पता Resident Since / वास्तव्य	S/O UTTAM NATHTH NAGAR,BAJAR SAMI KHURD,KASODA,ERA 2005	U CHAUDHARI,PANDE TI SHEJARI,BAMBHORI	एस/ओ उतम समिती शेजारी	नथ्यू चौधरी, पांडे नागर, बजर , बंभोरी खुर्द, कासोदा,एरंडोल,		
Residential Address of the employer / मालकाच्या निवासस्थानाचा पता Resident Since / वास्तव्य Status / Designation	S/O UTTAM NATHTH NAGAR,BAJAR SAMI KHURD,KASODA,ERA 2005 PROPRIETOR	U CHAUDHARI,PANDE TI SHEJARI,BAMBHORI NDOL,JALGAON,425110	एस/ओ उतम समिती शेजारी	नथ्यू चौधरी, पांडे नागर, बजर , बंभोरी खुर्द, कासोदा,एरंडोल,		
Residential Address of the employer / मालकाच्या निवासस्थानाचा पता Resident Since / वास्तव्य Status / Designation	S/O UTTAM NATHTH NAGAR,BAJAR SAMI KHURD,KASODA,ERA 2005 PROPRIETOR 8862001900	U CHAUDHARI,PANDE TI SHEJARI,BAMBHORI NDOL,JALGAON,425110	एस/ओ उतम समिती शेजारी	नथ्यू चौधरी, पांडे नागर, बजर , बंभोरी खुर्द, कासोदा,एरंडोल,		
Residential Address of the employer / मालकाच्या निवासस्थानाचा पता Resident Since / वास्तव्य Status / Designation Mobile No E-mail ID	S/O UTTAM NATHTH NAGAR,BAJAR SAMI KHURD,KASODA,ERA 2005 PROPRIETOR 8862001900 ksd.mukesh@gmail.com	U CHAUDHARI,PANDE TI SHEJARI,BAMBHORI NDOL,JALGAON,425110	एस/ओ उतम समिती शेजारी	नथ्यू चौधरी, पांडे नागर, बजर , बंभोरी खुर्द, कासोदा,एरंडोल,		
Residential Address of the employer / मालकाच्या निवासस्थानाचा पता Resident Since / वास्तव्य Status / Designation Mobile No E-mail ID Aadhar No	S/O UTTAM NATHTH NAGAR,BAJAR SAMI KHURD,KASODA,ERA 2005 PROPRIETOR 8862001900 ksd.mukesh@gmail.com	U CHAUDHARI,PANDE TI SHEJARI,BAMBHORI NDOL,JALGAON,425110	एस/ओ उतम समिती शेजारी	नथ्यू चौधरी, पांडे नागर, बजर , बंभोरी खुर्द, कासोदा,एरंडोल,		
Residential Address of the employer / मालकाच्या निवासस्थानाचा पता Resident Since / वास्तव्य Status / Designation Mobile No E-mail ID Aadhar No Name of Manager / व्यवस्थापकाचे नाव Residential address of Manager /	S/O UTTAM NATHTH NAGAR,BAJAR SAMI KHURD,KASODA,ERA 2005 PROPRIETOR 8862001900 ksd.mukesh@gmail.com	U CHAUDHARI,PANDE TI SHEJARI,BAMBHORI NDOL,JALGAON,425110	एस/ओ उतम समिती शेजारी	नथ्यू चौधरी, पांडे नागर, बजर , बंभोरी खुर्द, कासोदा,एरंडोल,		
Residential Address of the employer / मालकाच्या निवासस्थानाचा पता Resident Since / वास्तव्य Status / Designation Mobile No E-mail ID Aadhar No Name of Manager / व्यवस्थापकाचे नाव Residential address of Manager / व्यवस्थापकाच्या निवासस्थानाचा पता	S/O UTTAM NATHTH NAGAR,BAJAR SAMI KHURD,KASODA,ERA 2005 PROPRIETOR 8862001900 ksd.mukesh@gmail.com	U CHAUDHARI,PANDE TI SHEJARI,BAMBHORI NDOL,JALGAON,425110	एस/ओ उतम समिती शेजारी	नथ्यू चौधरी, पांडे नागर, बजर , बंभोरी खुर्द, कासोदा,एरंडोल,		
Residential Address of the employer / मालकाच्या निवासस्थानाचा पता Resident Since / वास्तव्य Status / Designation Mobile No E-mail ID Aadhar No Name of Manager / व्यवस्थापकाचे नाव Residential address of Manager / व्यवस्थापकाच्या निवासस्थानाचा पता Contact No	S/O UTTAM NATHTH NAGAR,BAJAR SAMI KHURD,KASODA,ERA 2005 PROPRIETOR 8862001900 ksd.mukesh@gmail.com	U CHAUDHARI,PANDE TI SHEJARI,BAMBHORI NDOL,JALGAON,425110	एस/ओ उतम समिती शेजारी	नथ्यू चौधरी, पांडे नागर, बजर , बंभोरी खुर्द, कासोदा,एरंडोल,		

Category Of Establishment / आस्थापनेचे वर्गवारी	Establishment (आस्थापना)			
Category Of Establishment Type / आस्थापनेचे उपवर्गवारी	फामाँसिटीकल्स डिस्ट्रिब्यूटर्स / PHARMACEUITLCAL DISTRIBUTOR			
Type of organisation / आस्थापनेचा प्रकार	Self Ownership (Proprietary)			
Name of the member of employer's family employed in the establishment /	WIFE वाइफ			
आस्थापनेत नोकरीत असलेल्या मालकांच्या कुटुंबातील इसमांची नावे	Men / पुरुष	Women / स्त्रिया	Transgender / इतर	
	0	1	0	